



महाराष्ट्र शासन

ससुन सर्वोपचार रुग्णालय, पुणे

मुख्य औषध भांडार (Email ID-medicalstoresasoon@gmail.com)

दुरध्वनी क्र. (०२०) २६१२८००० विस्तार-३६१, ३५६ संकेतस्थळ- http://www.bjmcpune.org फॅक्स क्र. २६१२८८६८

जा.क्र.ससरु/मुऔभां/ 69 /२५

दिनांक:- 19/5 /२०२५

Open Notice

अधिष्ठाता, वै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससुन सर्वोपचार रुग्णालय, पुणे, हे खालील नमुद औषधांच्या खरेदीकामी दरपत्रके मागवीत आहेत. इच्छुक पुरवठा दारांनी आपली दर पत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहुन मुदतीत सादर करावीत.

Sr.	Dos	Drug Name	Sr	Do	Drug Name
1	Soln	Salbutamol Resp .5 mg/ml in 15 ml.	24	Tab	Ribavirin 400 mg
2		Albendazole 200 mg/ 5ml 10 ml bottal	25	Inj.	Caffin citrate 60mg/3 ml Amp
3	Sol	Tropicamide & Phenylphirine E/D 5 ml.	26	Inj.	Bupivacaine 1:200000 10 ml.
4	Soln	Pilocarpine Nitrate 0.5 % w/v. 5 ml.	27	Inj	Aminophyllin 25mg/ml 10 ml Amp
5	Soln	Povidone Iodine 0.5% 5 ml Vial.	28		
6	Soln	Ribavirin Inhalation amp 6gm 5 ml.		Inj.	Lignocaine 2 % 10 ml.
7	Soln	Hydroxy Methyl propyl Cellulose 2 % 5 ml vial.	29	Inj.	Try pan Blue 0.6 mg/ml ophthalmic staining
8			30	Inj	Pratylokme 500 mg
9	Soln	Podophyllin (0.25 %) in Tincture Benzion 50	31	Inj.	Adrenaline 1 mg + Sodium Metabisulphite
10	Sol	Ipratropium Res Soln 5 mg/ml in 15 ml.	32	Inj.	Pilocarpine 0.5 % (intracameral) 5 ml
11	Soln	Prednisolone Acetate 1 % W/V 10 ml. Bottal.	33	Inj.	Lidocaine 1 % ((intracameral)5 ml
12	E/D	Proparacaine 0.5 % w/v 5 ml.	34	Sol	Levosaltbutamol+ Ipratropium Respulse 250 mg/ml 2.5
13	E/D	Flurbiprofen 0.03% 5 ml.	35	Inj.	Noradrenaline 2mg/ml 2ml Amp
14			36	oint	Chloro Eye Applicap 1 %w/w 150 mg
15	Syr.	Sodium Hyaluronate sterile Ophthalmic Solution 1.4	37	oint	Silver Sulphadiazine 240 gm Jar
16	syp	Cough Expectorant (Diphenhydramine) 100 ml	38	Oin	Lignocaine 2 % jelly 30 gm Tube
17	Syp.	Albendazole 200 mg/ ml 10 ml.	39	Tab	Formalin 1 gm.
18	Syp	Caffin Citrate 20 mg /ml 1.5 ml.	40	Tab	Sitagliptin 100 mg
19	Syp	Domperidone 50 ml.	41	Tan	Ondenserton 4 mg
20	Tab	Prednisolon 10 mg	42	Tab	Fluconazole 150 mg
21	Tab	Mifepristone 200 mg + Misoprostal 200 mcg.	43	oin	Beta methasone 0.1% 20 gm
22	Tab.	Azithioprin 10 mg	44	oin	Miconazole II 15 gm
23	Tab	Itraconazole 100mg	45	oin	Sodium phosphate Enema 100ml
			46	Tab	Glimipride 2 mg.

अटी व शर्ती

- औषधीचे दर हे प्रतिनगामध्ये (प्रती टॅबलेट/कॅप्सूल/बॉटल/व्हायल/अॅम्पूल, इत्यादी) नमुद करावेत.
- औषधासाठीचे दरपत्रकात दर्शविण्यात आलेले दर हे बाजार भावापेक्षा अधिक नसावेत.
- औषधासाठीचे दरपत्रकात दर्शविण्यात आलेले दर हे सर्व करांसहित असावेत.
- औषध हे WHO GMP company कडून उत्पादीत केलेली असावीत.
- पुरवठादाराच्या मुळ पत्रकावर (Original letter head having Name, Address) औषधांचे विवरण व दर (Inclusive all taxes) प्रिंटेड करून दरपत्रक सादर करावे.

- ६ औषधांचे दर हे औषधी ह्या कार्यालयात पोहचविणे (for destination), वाहतूक खर्च व इतर खर्च, तसेच सर्व करांसहित असावेत. सदर औषधी पोच करण्याचे ठिकाण हे मुख्य औषध भांडार, समुन सर्वोपचार रुग्णालय, पुणे हे राहिल.
- ७ दरपत्रकात खाडाखोड करण्यात येऊ नये.
- ८ तुलनात्मक दर प्राप्त करण्यासाठी कमीत कमी तीन दरपत्रके आवश्यक राहतील. दिलेल्या विनिर्दिष्टानुसार (Specification) असलेले कमीत कमी दर स्विकारण्यात येतील.
- ९ औषधांचे विवरण पुरवठादाराच्या मुठ (original letter head) वर असावीत. त्यावर पत्रकावर पुरवठा दाराची मुठ सही व शिक्का असावा.
- १० दरपत्रक सीलबंद लिफाफ्यात सादर करताना सोबत जोडावयाचे दस्तावेज (Document):-

- अन्त व औषध प्रशासन यांचकडील परवाना.
- वस्तू व सेवा कर नोंदणी प्रमाणपत्र
- पॅन (PAN) कार्ड
- दरपत्रक मागणी पत्रातील अटी व शर्ती मान्य असल्याचे हमीपत्र सोबत नमूनाप्रत जोडली आहे.)
- प्रत्येक पुरवठादारास हितसंबंधाचा संघर्ष नसल्याबाबत तसेच एकल दरपत्रक देण्याबाबत हमीपत्र (सोबत नमूना प्रत जोडली आहे)
- Non Conviction certificate issued from concern FDA for manufacture/Distributor.**

११ प्रथम न्युनतम दरपत्रक धारकास, औषधांच्या गरजेनुसार, पुरवठा आदेश पुरवठादाराच्या अधिकृत ई-मेल द्वारे देण्यात येईल. पुरवठादाराला पुरवठा आदेश ई-मेल केल्यापासून पुढील ७ दिवसांच्या आत औषधांचा पुरवठा करावा लागेल. दरपत्रकातील न्युनतम दर प्राप्त झालेल्या पुरवठादारांनी दरपत्रकात नमूद केलेल्या दरानेच व विहित कालावधीमध्ये पुरवठा करणे बंधनकारक राहिल तसे न केल्यास सदर पुरवठादाराचे नाव एका वर्षासाठी काळ्या यादीत सामाविष्ट केले जाईल याची नोंद घ्यावी.

१२ At the time of Supply Following Certificates Are Compulsory:

- 1- Valid WHO GMP Certificates and WHO GMP Product list or COPP for quoted items.
- 2- In House Test (Analysis) report.
- 3- पुरवठा आदेशात नमूद औषधांचे शासन मान्यताप्राप्त NABL संस्थेकडील "गुणवत्ता विश्लेषण प्रमाणपत्र" (Quality Analysis Certificate) सोबत जोडणे आवश्यक आहे.

१३ गुणवत्ता विश्लेषण प्रमाणपत्र सोबत जोडले नसल्यास औषधे स्विकारणे अथवा नाकारण्याचे अधिकार संस्थाप्रमुखानी राखून ठेवले आहेत.

१४ उक्त सर्व दस्तावेज वैध (Valid) तसेच सिलबंद दरपत्रक लिफाफा सादर करते वेळी लिफाफ्यात असणे आवश्यक आहे. सर्व दस्तावेज क्रमाने दरपत्रकासोबत संलग्नित करावे (Checklist attached).

१५ अपवादात्मक परिस्थितीत उक्त कोणत्याही अटीत आवश्यकतेनुसार अंशतः बदल करणे, अथवा प्राप्त झालेले कोणतेही दरपत्रक कोणतेही कारण न देता स्विकारणे अथवा नाकारणे, तसेच कोणत्याही स्तरावर खरेदीप्रक्रिया रद्द करणे इ. अधिकार संस्थाप्रमुख यांनी राखून ठेवलेले आहेत.

१६ दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयात पोहचतील या वेताने पाठविणे.

१७ ज्या पुरवठादारांनी या पूर्वी मुददा क्र. १० मध्ये नमूद A,B,C,D,E हे दस्तावेज या कार्यालयास सादर केले आहेत त्यांनी ते पुनश्च सादर करावयाची गरज नाही.

१८ दरपत्रकाच्या लिफाफ्यावर "दरपत्रक क्रमांक, औषधांकरीताचे दरपत्रक" असे ठळक अक्षरात नमूद करावे.

दरपत्रके सादर करण्याची शेवटची दि. 27/5/25 संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.



समुन सर्वोपचार रुग्णालय, पुणे.